

महागाई भत्त्याचा भाग मृत्यु उपदान व
सेवानिवृत्ति उपदान यांच्या प्रयोजनासाठी
"महागाई वेतन" म्हणून समजणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक सेनिवे-1094/71/सेवा-4,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 3 ऑगस्ट 1994.

शासन निर्णय

महागाई भत्त्याचा भाग "महागाई वेतन" म्हणून समजण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन आता असा आदेश देत आहे की, दिनांक 16 सप्टेंबर 1993 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणा-या किंवा मृत्यु पावणा-या शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत दिनांक 1 मार्च 1988 चा सरासरी ग्राहक निर्देशांक 729.91 (Average CPI) याच्याशी निगडीत असलेला महागाई भत्ता, म्हणजेच मूळ वेतनाच्या 20%, "महागाई वेतन" म्हणून समजण्यात यावा. हे महागाई वेतन (म्हणजेच मूळ वेतनाच्या 20%) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 च्या अंतर्गत फक्त सेवानिवृत्ति उपदान व मृत्यु उपदान यांच्या प्रयोजनासाठी वेतनाची गणना करण्याकरिता विचारात घेतले जाईल. अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी नाही. तथापि सध्याच्या उपदानाच्या कमाल मर्यादित म्हणजेच वेतनाच्या $16\frac{1}{2}$ पट किंवा रु. एक लाख यापेकी जी कमी असेल ती रक्कम, यात बदल होणार नाही.

2. हे आदेश दिनांक 16 सप्टेंबर 1993 पासून लागू होतील व जे कर्मचारी यापूर्वीच दिनांक 16 सप्टेंबर 1993 रोजी किंवा त्यानंतर मृत्यु पावले असतील/सेवानिवृत्त झाले असतील अशांच्या बाबतीत या आदेशांच्या तरतुदीनुसार त्यांच्या मृत्यु/सेवानिवृत्ति उपदान यांची पुनर्गणना करण्यात यावी व थकबाकी, अनुज्ञेय असल्यास, प्रदान करण्यात यावी.

3. शासन असाही आदेश देत आहे की, मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषिउत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालये यांमधील ज्या पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गास, निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, त्यांनाही वरील निर्णय, योग्य त्या फेरफारंसह, लागू करण्यात यावेत.

4. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक : पाच) च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषद कर्मचा-यांनाही लागू करण्यात यावेत.

5. या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

व. वा. चौधरी,

शासनाचे अवर सचिव.

प्रति

- (1) भारत सरकारचे सचिव, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली,
- (2) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मुंबई (125 प्रती),
- (3) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, नागपूर (125 प्रती),

शामु-रोटा-विवि-एच-००७(13000140-8-०४)।

- (4) महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मुंबई (5 प्रती),
- (5) महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर (5 प्रती),
- (6) मुख्य लेखा अधिकारी, बी ब्लॉक, दिल्ली प्रशासन, विकास भवन, नवी दिल्ली (5 प्रती),
- (7) नियंत्रक, लेखा, परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली (10 प्रती),
- (8) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई (5 प्रती),
- (9) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (5 प्रती),
- (10) मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई (5 प्रती),
- (11) उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/ओरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी 5 प्रती),
- (12) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (5 प्रती),
- (13) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी 5 प्रती),
- (14) राज्यपालांचे सचिव,
- (15) मुख्य मंत्र्यांचे सचिव,
- (16) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे छाजणी सचिव,
- * (17) प्रबंधक, मूळ न्याय शास्त्रा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * (18) प्रबंधक, अपील शास्त्रा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * (19) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- * (20) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- * (21) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- (22) मंत्रालयातील सर्व विभाग,
- (23) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोर्पोनेट्स रोड, नवी दिल्ली,
- (24) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुखा,
- (25) सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी 5 प्रती),
- (26) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी 10 प्रती),
- (27) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी (प्रत्येकी 25 प्रती),
- (28) सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य.
- (29) वित्त विभागातील सर्व कार्यासने,
- (30) निवड नस्ती, कार्यासन सेवा-4.

*पत्राव्दारे.

Treatment of a portion of Dearness Allowance as "Dearness Pay" for purpose of Death Gratuity and Retirement Gratuity.

GOVERNMENT OF MAHARASHTRA
Finance Department,
Resolution No. PEN-1094/71/SER-4,
Mantralaya, Bombay 400 032, dated the 3rd August 1994.

RESOLUTION

The question of treatment of a portion of dearness allowance as "dearness pay" has been under consideration of Government. Government is now pleased to decide that for State Government employees who retire or die on or after 16th September 1993 a portion of the dearness allowance as linked to average CPI 729.91 obtaining as on 1 March 1988 i.e. 20% of basic pay shall be treated as "dearness pay". This dearness pay (i.e. 20% of basic pay) will count only for reckoning pay for the purpose of retirement gratuity and death gratuity under the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 and for no other purpose. However, there will be no change in the existing upper ceiling of maximum amount of gratuity i.e. 16½ times of pay or Rs. one lakh, whichever is less.

2. These orders come into effect from 16th September 1993 and the Death/Retirement Gratuity of persons who have already died/retired on or after 16th September 1993 shall be recalculated on the basis of these orders and arrears, if any, shall be paid.

3. Government is also pleased to direct that above decisions should mutatis mutandis, apply to those full time teaching and non-teaching employees of recognized and aided educational institutions, non-agricultural universities and affiliated non-Government Colleges to whom the pension Scheme is made applicable.

4. In exercise of the powers conferred by the proviso to section 248 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961 (Mah. V of 1992) and of all other powers enabling it in that behalf, Government is further pleased to decide that the above decision should also be extended to the employees of Zilla Parishads.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V.W. CHAUDHARI,
Under Secretary to Government.

Treatment of a portion of Dearness Allowance as "Dearness Pay" for purpose of Death Gratuity and Retirement Gratuity.

GOVERNMENT OF MAHARASHTRA
Finance Department,
Resolution No. PEN-1094/71/SER-4,
Mantralaya, Bombay 400 032, dated the 3rd August 1994.

RESOLUTION

The question of treatment of a portion of dearness allowance as "dearness pay" has been under consideration of Government. Government is now pleased to decide that for State Government employees who retire or die on or after 16th September 1993 a portion of the dearness allowance as linked to average CPI 729.91 obtaining as on 1 March 1988 i.e. 20% of basic pay shall be treated as "dearness pay". This dearness pay (i.e. 20% of basic pay) will count only for reckoning pay for the purpose of retirement gratuity and death gratuity under the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 and for no other purpose. However, there will be no change in the existing upper ceiling of maximum amount of gratuity i.e. 16½ times of pay or Rs. one lakh, whichever is less.

2. These orders come into effect from 16th September 1993 and the Death/Retirement Gratuity of persons who have already died/retired on or after 16th September 1993 shall be recalculated on the basis of these orders and arrears, if any, shall be paid.

3. Government is also pleased to direct that above decisions should mutatis mutandis, apply to those full time teaching and non-teaching employees of recognized and aided educational institutions, non-agricultural universities and affiliated non-Government Colleges to whom the pension Scheme is made applicable.

4. In exercise of the powers conferred by the proviso section 248 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961 (Mah. V of 1992) and of all other powers enabling it in that behalf, Government is further pleased to decide that the above decision should also be extended to the employees of Zilla Parishads.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V.W. CHAUDHARI,
Under Secretary to Government.